

GICHFL/SEC/2017 1132

6th November, 2017

To

The Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
'Exchange Plaza', C-1, Block G,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), **Mumbai - 400 051**

Scrip Code: GICHSGFIN

Dear Sir,

Sub.: Submission of Notice published in newspaper regarding transfer of Shares to IEPF.

Pursuant to regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspapers advertisement which were published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on 03-011-2017 giving intimation to shareholders for transfer of shares to IEPF.

This is for your information and record purpose.

Thanking you,

Yours faithfully,



S. Sridharan
Sr. Vice President & Company Secretary

Encl.: a/a

13)	41.44	(94.00)	(153.80)
3.10	166.10	166.10	166.10
1.49)	0.50	(1.13)	(1.86)

exchanges under Regulation 33 of SEBI of the Quarterly Financial Results are (com) and on the Company website

Pathway Cable and Datacom Limited
Sd/-
Rajan Gupta
Managing Director
DIN No: 07603128



ENDED SEPTEMBER 30, 2017

FINANCIAL RESULTS
2017

(Share data and per equity data)

Year ended March 31, 2017	Quarter ended September 30, 2016
Audited	Audited
35,588.15	8,847.46
3,369.17	860.59
3,369.17	860.59
2,792.38	712.00
2,792.38	712.00
2,312.31	554.58
6,813.08	6,756.50
4.14	1.05
4.08	1.04

follows :

Year ended March 31, 2017	Quarter ended September 30, 2016
9,548.51	2,317.62
2,187.36	481.15
1,884.59	424.50

Results for the quarter ended Regulation 33 of the SEBI 2015. The full format of the ended September 30, 2017 are and www.nseindia.com) and

included the sale of certain India as per the definitive agreement ting in a net gain of Rs 8 million.

By order of the Board
of Firstsource Solutions Limited

Rajesh Subramaniam
Managing Director and CEO

Mad (West), Mumbai 400 064
ce.com

Adfactors 338

Tender Document for the following tender.

Tender No.	Description	Earnest Money Deposit	Non-refundable tender fee
J22/2144/AN/17	Green Belt Development for BPCL-KR	Rs. 5,00,000/-	Rs. 5,000/-

Details of the tender can be downloaded from following websites:

- www.bharatpetroleum.in → Energizing Business → Tenders → Kochi Refinery → Select tender
- E-procurement platform <https://bpacleproc.in>
- Central Public Procurement Portal <http://eprocure.gov.in/cppp>

Important Notes:

Bidders shall submit their offers only through E-procurement platform <https://bpacleproc.in>

Pre-bid meeting : 10:00hrs on 10th November 2017 at BPCL-Kochi Refinery, Ambalamugal, Ernakulam District, Kerala, India. Pin:682 302.

Officer in charge & contact person for pre-bid meeting/site inspection: Shri. Lishoy V, Manager(Projects), BPCL-Kochi Refinery.

E-mail id: lishoyv@bharatpetroleum.in Ph:0484-2822077.

Bid due date :14:00 Hours on 17th November 2017.

Note: All corrigenda, addenda, time extensions, clarifications, updates etc., (if any) to the tender will be posted only on the above websites. There will not be any publication of the same through newspapers or any other media. Bidders should regularly visit the above websites to keep themselves updated.

Email: avinashnigam@bharatpetroleum.in;

GM (P)



energising lives: energising business



GIC HOUSING FINANCE LTD.

(CIN: L65922MH1989PLC054583)

Reg. Off.: National Insurance Building, 6th Floor,
14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400020
Email: investors@gichf.com, corporate@gichf.com
Tel.: 2285 1765 (5 lines) | Fax: 022-22884985/22880173

NOTICE TO SHAREHOLDERS

[Transfer of Equity Shares to Investors Education and Protection Fund (IEPF)]

Ministry of Corporate Affairs (MCA) had notified the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) on 5th September, 2016 providing for the transfer of the Equity Shares to IEPF in respect of which Dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more. As per the said rules, Company had sent individual letters on 5th December, 2016 to those shareholders whose shares were liable to be transferred to IEPF starting from the F.Y. 2009-10 requesting them to claim the same. The detailed list of shareholders whose shares were liable to be transferred to IEPF is also uploaded on the website www.gichfindia.com

Now, MCA as per the latest Notification dated 13th October, 2017 has notified the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Second Amendment Rules, 2017. As per the amendment Rules, the due date for transfer of Equity shares to IEPF pertaining to financial year 2009-10 onwards is 31st October, 2017.

The concerned shareholders are requested to claim the unpaid / unclaimed dividend amount on or before 10th November, 2017 failing which their shares will be transferred to IEPF authority at appropriate date.

It may be noted that to comply with the aforesaid requirement, the Company will take necessary steps for transfer of unclaimed shares as per procedure mentioned in the IEPF Rules. After the transfer of shares to IEPF, the concerned shareholder may claim the said shares from IEPF Authority by making an application in Form IEPF 5 online, available at www.iepf.com or www.gichfindia.com.

For further clarification on the above matter, the concerned shareholder may contact Company or its RTA at:

GIC Housing Finance Limited National Insurance Building, 6th Floor, 14, J. Tata Road, Churchgate, Mumbai-400020 Tel. No. : 022 22851765 Email: investors@gichf.com	Mr. V. K. Jayaraman, General Manager, Karvy Computershare Pvt. Ltd. Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032 Tel. No. 040 -6716222 Email : einward.ris@karvy.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

For GIC Housing Finance Limited
Sd/-

Place : Mumbai
Date : 03/11/2017

S. Sridharan
Sr. Vice President & Company Secretary



KR/PP/361/2017

